

अर्जदारांचे प्रश्न व शंका

1. ऑनलाइन फॉर्म कसे सादर करावे?

- ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करणार असलेले दस्तऐवज स्कॅन करावा.
- स्कॅन केलेल्या प्रतिमा एका फोल्डरमध्ये जतन करा.
- नोंदणी करा व उपलब्ध लॉग इन करून ऑनलाइन फॉर्म भरणे सुरु करा.
- उपरोक्त फोल्डरमधून स्कॅन केलेले प्रतिमा योग्य त्या दिलेल्या पर्याया मध्ये अपलोडकराव्यात.
- ऑनलाइन अर्ज मधील संपूर्ण स्वरूपात सर्व तपशील भरावा.
- अर्ज शुल्क भरणे ऑनलाइन पेमेंट द्वारे करावा.
- देयक यशस्वी झाल्यानंतरच आपला फॉर्म सबमिट केला जाईल

2. फॉर्म प्रिंट कसा करावा?

प्रवेश प्रक्रिया हि कागद विरहित असल्यामुळे संगणक प्रणाली मध्ये अर्ज छपाईची सुविधा देण्यात आलेली नाही.

3. मी माझा पासवर्ड विसरलो/विसरले, कसा रीसेट करू?

- वेबसाइटला भेट द्या
- लॉगिन बटणांच्या शेजारीच असलेल्या "Forgot Password" बटण वर क्लिक केले असता एक संवाद बॉक्स उघडेल.
- आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
- पासवर्ड मिळवा (Get Password) बटनावर क्लिक करा.
- आपल्याला एसएमएसद्वारे आपला पासवर्ड प्राप्त होईल.

4. अपूर्ण फॉर्म कसा सादर करावा?

- वेबसाइटला भेट द्या व लॉगिन करा.
- आपण तपशील भरण्यासाठी किंवा दस्तऐवज अपलोड करण्याच्या टॅबवर भेट देवून अपलोड करावे.
- सारांश (summary) टॅब ला भेट द्या आणि "अर्ज सबमिट करा" बटण वर क्लिक करा.
- पेमेंट यशस्वी झाले असल्यास फॉर्म सबमिट करणे शक्य आहे.

5. माझा सबमिट केलेला अर्ज योग्यप्रकारे सबमिट झाला किंवा नाही हे कसे पाहावे?

- आपला वैध लॉगिन व पासवर्ड वापर करून साइटवर लॉग इन करा. आपल्याला फॉर्मची सद्य स्थिती दाखवली जाईल.

अर्जदारांचे प्रश्न व शंका

6. मी फॉर्म सबमिट केला आहे परंतु, मी कागदपत्र प्रतिमा अपलोड करण्यास विसरले आहे / मी दस्तऐवज प्रतिमा अपलोड करू शकत नाही कारण ते उपलब्ध नव्हते.

तक्रार निवारणाच्या कालखंडात आपण दस्तऐवज प्रतिमा / अपलोड करू शकतो.

7. माझ्या अर्जाचे ऑनलाईन पेमेंट होत नाही व माझा फॉर्म ऑनलाईन सबमिट पण होत नाही.

- ऑनलाईन देयकांत अनेक कारणांमुळे प्रतिसादात विलंब होत असतो. कृपया आपण प्रतीक्षा करा किंवा लॉग आउट आणि काही काळानंतर पुन्हा लॉगिन करून, ऑनलाईन सबमिट करून पहा. प्रतिसादात विलंब / प्रतीक्षा कालावधी हा 24-48 तासांपर्यंत असू शकतो. पेमेंट पूर्ण झाल्यावर फॉर्म सबमिट करता येईल.